

PSBs' Special Drive Likely to Recover Written-Off Loans

Govt nudges banks to fast-track proceedings against errant borrowers

Recovery Mode

PSBs to kick-start special drive to recover written-off loans

Centre nudges PSBs to target ₹2-3 lakh cr recovery

PSBs wrote off ₹8.16 lakh cr in six financial years till 2021-22

Bank boards to set up individual recovery targets

TOTAL WRITE-OFF BY ALL SCHEDULED COMMERCIAL BANKS

₹11.17 lakh cr

Dheeraj Tiwari
@timesgroup.com

In December 2022, finance minister Nirmala Sitharaman told Parliament that borrowers of written-off loans continue to be liable for repayment and that the process of recovering dues from the borrower in written-off loan accounts continues. "Write-off does not benefit the borrower," she said, adding that banks continue to pursue recovery actions initiated in written-off accounts through various recovery mechanisms available, such as filing a suit in civil courts or debt recovery tribunals, filing cases under the Insolvency and Bankruptcy Code, 2016, and through the sale of non-performing assets.

Sitharaman further said that in cases where it is prima facie found that officials are responsible for non-compliance, lapses in the laid-down systems and procedures, misconduct or non-adherence to the due-diligence norms, action is initiated against the erring officials under the board-approved staff accountability policy.

In December 2022, minister of state for finance Bhagwat Karad informed Parliament that scheduled commercial banks had recovered an aggregate amount of ₹6.59 lakh crore, including ₹1.32 lakh crore from written-off loan accounts, during the past five financial years, as per RBI data.

"It is for the banks to decide individual targets after consultation with their respective boards. We have only asked them to focus on this area," said the official, who did not wish to be identified.

A senior bank executive said lenders will double up their efforts, but some of these cases have been stuck at recovery tribunals and courts for years. "Banks write off loans only when recovery looks impossible in the near future. A write-off then helps the bank free up capital so it can continue with the recovery process," the executive said on condition of anonymity.

Loan write-offs clean up and update balance sheets, but the borrower is still liable for repayment. Additionally, a loan write-off can be deducted from income, allowing lenders to save tax.


Irdai Asks Insurers to Lay Down Social Media Norms for Employees

NEW DELHI Irdai has asked insurance companies to lay down social media guidelines for their employees to ensure that no unverified or confidential information relating to the organisation is disseminated to the public

through these platforms. An organisation's reputation is closely linked to the behaviour of its employees, the Insurance Regulatory and Development Authority of India (Irdai) said, adding "Social media should be used in a way

that adds value to the organisation's business". The Information and Cyber Security Guidelines, which were issued by Irdai to all insurers, have a specific section on 'Acceptable usage of social media'

which states that the employees should be refrained from disseminating any unverified and confidential information on "any Blogs/Chat forums/Discussion forums/Messenger sites/Social networking sites". —PTI



Sumit Woods Limited.


Creating Value. Building Trust.

CIN: L36101MH1997PLC152192

YOY-TOTAL INCOME CONSO ↑ **53.90%**

YOY-PBT CONSO ↑ **350%**

ROE CONSO ↑ **11.38%**



MANAGEMENT DISCUSSION & ANALYSIS OF RESULTS

- We have area booking of **₹9,781 sq ft** from all undergoing construction and have made approx booking of **₹s. 123.44 cr** for the period April 2022 to March 2023.
- The company's business is focused on a capital-light, low risk Model. The company is focused on maintaining a light balance sheet, improving Return on Net Worth.
- There is large scope for redevelopment in the Mumbai/MMR region as approximate **40,000** buildings age more than 50 years which requires redevelopment urgently.

Sr No	Particulars	Standalone				Consolidated				Rs. in Lakhs	
		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended			
		31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	31.12.2022	31.03.2022	31.03.2023		
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations	1,972.99	616.66	1,228.87	3,524.51	2,177.76	4,635.77	2,212.99	3,165.52	10,290.06	6,686.16
2	Net Profit / (Loss) for the period before tax. Exceptional and/or Extraordinary Items	119.72	76.09	116.05	261.60	(90.15)	278.40	270.88	(66.50)	915.40	(366.00)
3	Net Profit / (Loss) for the period before tax after Exceptional and/or Extraordinary Items	119.72	76.09	116.05	261.60	(90.15)	278.40	270.88	(66.50)	915.40	(366.00)
4	Net Profit / (Loss) for the period after tax	121.69	88.02	114.90	262.05	(100.59)	248.13	211.07	(94.60)	698.10	(502.16)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	98.36	87.72	113.46	237.81	(101.81)	224.81	210.76	(96.04)	673.86	(503.38)
6	Paid up Equity Share Capital	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70
7	Reserves excluding Revaluation Reserves				2,818.00	2,205.19	3,650.50			3,652.52	2,537.74
8	Earnings Per share of Rs 10/- each (Rs.)										
	★ (Not Annualized)										
	Basic	★ 0.40	★ 0.29	★ 0.37	0.86	(0.33)	★ 0.84	★ 0.73	★ 0.21	2.50	(0.30)
	Diluted	★ 0.34	★ 0.28	★ 0.37	0.79	(0.33)	★ 0.71	★ 0.72	★ 0.21	2.31	(0.30)

4. The above is an extract of the detailed format of Quarterly/ Half Yearly/ Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Half Yearly/ Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange, <http://www.nseindia.com/corporates> and on the website of the Company at the URL <http://www.sumitwoods.com/investors.php>

5. The above financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016, prescribed under section 133 of the Companies Act 2013 ('the Act') read with relevant rules issued thereunder.

6. The above financial results for quarter and year ended 31st March 2023 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors

PLACE: MUMBAI
DATE: April 29, 2023

For and on behalf of the Board
Sd/-
Bhushan S. Nemelekar
Whole time Director
DIN:00043824

B-1101 Express Zone, Western Express Highway, Diagonally opposite Oberoi Mall, Malad (East), Mumbai - 400097 022 2874 9966 / 77 www.sumitwoods.com

Economy to Grow at 6.5% in FY24: NITI's Virmani

NEW DELHI The Indian economy will grow at around 6.5% in the current fiscal, notwithstanding high oil prices and increased geopolitical tensions, NITI Aayog member Arvind Virmani has said. Virmani further said that he does not see any impact of the US and European banking crisis on the Indian financial sector. "So in the current fiscal year because of all the changes which have happened in the last year, I have reduced my India's economic growth forecast by 0.5%." "So it is 6.5%, again plus minus 0.5%," he said. Recently, the World Bank and the Asian Development Bank projected moderation in Indian economic growth between 6.3% and 6.4% due to a slowdown in consumption and challenging external conditions. The International Monetary Fund (IMF) also lowered India's economic growth projection for the current fiscal to 5.9% from 6.1% earlier.

Short Takes

ECL Aims at More than Doubling Underground Coal Production by 2028

KOLKATA Eastern Coalfields Ltd (ECL), a subsidiary of Coal India, is focusing on expanding its underground mining operations to achieve more than double production from such activity at 20 million tonne by 2028, a senior official said on Sunday. This has been planned to support Coal India's target to ramp up underground coal production from all mining subsidiaries to 100 million tonne by 2030 from a level of 25-26 million tonne now, he said. ECL underground coal commands a premium of three to four times over average notified prices, and now, it accounts for 25% of its total production, while the rest is from open cast operation, ECL Director (Technical), Niladri Roy said.

Road Transport, Highways Sector has Most Delayed Projects: Govt Report

NEW DELHI The road transport and highways sector has the maximum number of delayed projects at 402, followed by railways at 115 and the petroleum industry at 86, showed a government report. In the road transport and highways sector, 402 out of 749 projects are delayed. For railways, out of 173 projects, 115 are delayed, while in the petroleum sector, 86 out of 145 projects are running behind schedule, as per the latest flash report on infrastructure projects for March 2023. The Infrastructure and Project Monitoring Division (IPMD) is mandated to monitor central sector infrastructure projects costing ₹150 crore and above based on the information provided on the Online Computerised Monitoring System (OCMS) by the project implementing agencies. The IPMD comes under the Ministry of Statistics and Programme Implementation.




भक्ती, शक्ती आणि कलासक्ती यांचे संगमतीर्थ म्हणजे महाराष्ट्र

अशा या आपल्या महाराष्ट्रात उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारी मायबाप जनता ही मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या जोरावर सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने वाटचाल करू या, हीच आजच्या महाराष्ट्र दिनी मनोकामना!

- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशकानुसार शिवराज्याभिषेकाचे यंदाचे ३५० वे वर्ष असल्याने येत्या २ ते ९ जून २०२३ या कालावधीत 'शिवराज्याभिषेक महोत्सव' आयोजित करणार.
- छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित संग्रहालय उभारणार.
- पुण्यातील आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारणार.
- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरा करणार.
- शिवजयंतीपासून 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत राज्यगीत म्हणून स्वीकारले.



एकनाथ शिंदे | **देवेंद्र फडणवीस**
मुख्यमंत्री | उपमुख्यमंत्री

<https://mahasamvad.in> | [/MahaDGIPR](#) | [/MaharashtraDGIPR](#) | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन

मधाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याचे दुष्परिणाम जाणून घ्या

कोणत्याही गोष्टीचे जास्त प्रमाणात सेवन करणे अनेकदा आपल्यासाठी हानिकारक ठरते. त्याचप्रमाणे साखरेऐवजी मधाचे सेवन करणे ही आरोग्यदायी संकल्पना आहे. पण मधाचे जास्त सेवन केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. मध फुलांच्या अमृतापासून मधमाश्या बनवतात. वजन कमी करण्यासोबतच इतर अनेक आरोग्य फायद्यांसाठी मधाचा वापर केला जातो. त्याच वेळी, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मधाचा वापर केला जातो. मधाचे जास्त सेवन केल्याने तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचते. मधाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने हे त्रास होतात.

रक्तातील साखरेची पातळी वाढते-

मधामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि साखर भरपूर असते. परंतु जर तुम्ही नियमितपणे जास्त प्रमाणात मधाचे सेवन केले तर शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. अशा परिस्थितीत जर मधुमेहाशी संबंधित आजारांने त्रास असाल तर मधाचे जास्त सेवन केल्याने शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे ते आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. म्हणूनच मधाचे अतिसेवन टाळावे.

पचनाची समस्या होते-

यासोबतच मधाचे जास्त सेवन केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठता सारख्या पचनाच्या समस्यांनी त्रास होऊ शकतो. स्पष्ट करा की मधामध्ये उच्च फ्रक्टोज सामग्री असते. त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेची तक्रार होऊ शकते. त्याच वेळी, त्याच्या अतिसेवनामुळे, सूज आणि जुलाबाची समस्या देखील उद्भवू शकते. तुमचे शरीर एका वेळी इतकी साखर पचू शकत नाही. यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

रक्तदाब वाढते-

उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी मधाचे सेवन खूप फायदेशीर आहे. दुसरीकडे, जर तुम्ही ते जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण ते तुमचा रक्तदाब सामान्यपेक्षा कमी पातळीवर नेऊ शकते. हायपोटेंशन देखील म्हणतात. दुसरीकडे, दीर्घकाळापर्यंत कमी रक्तदाबामुळे हृदयावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे जर तुम्हीही मधाचे जास्त सेवन करत असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे.

वजन वाढते -

कमी वजन असलेल्या लोकांसाठी मध हा उत्तम पर्याय आहे. पण वजन कमी करायचे असेल तर मधाचे सेवन टाळावे. कारण मधाचे जास्त सेवन केल्याने वजन वाढते. मधामध्ये अतिरिक्त कॅलरीज, साखर आणि कार्बोहायड्रेट्स असतात. ज्यामुळे तुमचे वजन कमी करण्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर मधाचे जास्त सेवन टाळावे.

दातांच्या समस्या-

जर तुम्ही जास्त मधाचे सेवन करत असाल तर दातांच्या समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. जास्त मध म्हणजे जास्त साखर, ज्यामुळे तुमचे दात किडणे वाढू शकते. नॅशनल न्यूट्रिशनल इन्स्टीट्यूटनुसार सुमारे ८२ टक्के मधात साखर असते. त्यामुळे तुमचे दात खराब होतात. मध चिकट असल्याने तुमच्या दातांना सहज चिकटू शकते. तसेच ते तुमच्या दात किडण्यास प्रोत्साहन देऊ शकते.

किती सेवन करावे-

जास्त प्रमाणात मधाचे सेवन केल्याने वरीलपैकी कोणतीही समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत मधाच्या सेवनामध्ये संयम बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. जर दररोज सुमारे १० मिली मध सेवन केले तर ते तुमच्या आरोग्यासाठी योग्य आहे. दुसरीकडे, या प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्याने तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.



फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये असलेले पोषक तत्व शरीराचे रोगांपासून संरक्षण करण्यास आणि शरीराचे कार्य व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात. यावेळी हवामान बदलत आहे आणि अशा हवामानात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणाऱ्या फळांचे सेवन

लठ्ठपणामुळे महिलांमध्ये हे ५ आजार होऊ शकतात त्यासाठी त्यावर वेळीच ठेवा नियंत्रण

आजकाल, खराब जीवनशैली आणि कमी शारीरिक हालचालीमुळे, बहुतेक स्त्री-पुरुष वजन वाढण्याच्या समस्यांने त्रास आहेत. वाढलेले वजन वेळीच नियंत्रणात आणले नाही तर तुम्ही लठ्ठ होऊ शकता. लठ्ठपणा अनेक आजारांना जन्म देतो. वजन वाढण्याची समस्या देखील महिलांमध्ये जास्त दिसून येते. वास्तविक, वजन वाढण्याची समस्या गृहिणींमध्ये अधिक दिसून येते, कारण त्या घरातील कामात व्यस्त असतात, परंतु शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि शरीराचे वजन राखण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसतात. घरी राहिल्यास, व्यायाम केला नाही, कमी हालचाल केली तर वजन वाढू शकते. एकदा तुम्ही लठ्ठपणाचा शिकार झालात की, अनेक गंभीर आजार तुम्हाला घासतात.

महिलांमध्ये वजन वाढण्याचा धोका

एका बातमीनुसार, जर तुम्हाला दीर्घकाळ निरोगी राहायचे असेल तर वजन नियंत्रणात ठेवावे लागेल. वजन वाढल्याने लठ्ठ होण्याची शक्यता वाढते. सकस आहार आणि दररोज व्यायाम करून वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. जास्त वजनाचा महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हे प्रजनन प्रणालीला हानी पोहोचू शकते. मूड प्रभावित होतो. फुफ्फुसांचे कार्य योग्य नाही. वाढत्या वजनाने तुम्हाला मधुमेह, हृदयविकार, स्तनाचा कर्करोग, पीओएस, गर्भधारणा, संधिवात असे अनेक गंभीर आजार होऊ शकतात, त्यासंबंधी समस्या असू शकतात. लठ्ठपणा गुणवत्ता आणि आयुर्मान कमी करू शकते.

लठ्ठपणाचे रिस्क फॅक्टरस

लठ्ठपणा हे प्रामुख्याने आनुवंशिकता, वय, हार्मोनल बदल, गरोदरपणात वजन वाढणे, PCOS विकार इत्यादी कारणांमुळे असू शकते. सुरुवातीपासूनच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपायांचा अवलंब केल्यास तुम्ही लठ्ठ होण्यापासून बऱ्याच अंशी टाळू शकता.

जादा वजन आणि लठ्ठपणा नियंत्रित करण्याचे मार्ग

दररोज सकस आहार घेऊन आणि कॅलरीजचे सेवन कमी करून तुम्ही वाढते वजन नियंत्रणात ठेवू शकता. महिलांनी एका दिवसात सुमारे १२०० ते १५०० कॅलरीज घेतल्या पाहिजेत.

जर तुमचे वजन वाढत असेल, तरीही तुम्ही व्यायाम करत नसाल तर ते तुमच्यासाठी चांगले नाही. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आठवड्यातून पाच दिवस ३० मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. बराच वेळ बसण्याची आणि पडून राहण्याची सवय काढून टाका. दर २० मिनिटांनी ३ ते ५ मिनिटे चाला. स्ट्रेचिंग व्यायाम करा. यामुळे शरीरातील रक्ताभिसरणही चांगले राहते.

तुम्ही अंधूनमधून उपवास करू शकता. यासाठी आहारतज्ञांचा सल्ला घ्या. तसेच स्वतःला हायड्रेटेड ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी साखरयुक्त पेये, कॅफिन्चे सेवन करू नका. जंक फूड, साखरयुक्त स्मॅक्स, तळलेले अन्न कमी खा आणि हिरव्या पालेभाज्या, फळे, धान्ये, चिकन, मासे, बीन्स, सोया यांसारखे पातळ प्रथिने अधिक खा.

बदलत्या ऋतूत हे एक फळ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल, बीपीसह अनेक समस्या दूर होतील

करणे सर्वात फायदेशीर मानले जाते. यापैकी एक फळ म्हणजे किवीफ्रूट. किवी व्हिटॅमिन सी आणि फायबरने समृद्ध आहे आणि शरीराला अनेक फायदे प्रदान करते. किवी फळ हृदयाचे आरोग्य, पाचक आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी वरदान ठरू शकते. किवी फळामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट असतात. एका रिपोर्टनुसार, किवीमध्ये असलेले व्हिटॅमिन, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला अनेक फायदे देऊ शकतात. किवीमध्ये आढळणारे विरघळणारे फायबर नियमित आणि निरोगी पचन सुधारण्यास मदत करतात. किवी फळामध्ये आढळणारे


ऑटिऑक्सिडंट जीवनसत्त्वे आणि कॅरोटीनॉइड्सचे प्रमाण डोळ्यांचे आजार टाळण्यास आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. किवी हे एक स्वादिष्ट फळ आहे, परंतु इतर सर्व फळांप्रमाणे त्यातही भरपूर नैसर्गिक साखर असते. या कारणाने, किवी फळ एका दिवसात फक्त १४० ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी खावे. किवी फळ खाण्याचे ३ मोठे फायदे किवी फळामध्ये उच्च रक्तदाब कमी करणारे गुणधर्म असतात. हे बीपी नियंत्रित ठेवते आणि व्हिटॅमिन सी वाढवण्यास मदत करते. यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका कमी

होतो. किवीमध्ये आहारातील फायबरचे प्रमाणही जास्त असते. हा फायबर LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. किवी फळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. हे फायबर बद्धकोष्ठता आणि इतर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल त्रास कमी करण्यास मदत करू शकते. जर तुम्ही गॅस किंवा बद्धकोष्ठतेच्या समस्यांने त्रास असाल तर तुम्ही तुमच्या आहारात किवी फळाचा समावेश करू शकता. असे मानले जाते की किवी फळांचे सेवन दम्याचा त्रास असलेल्या लोकांसाठी देखील फायदेशीर ठरू शकते.

उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी आयुर्वेदिय दिनचर्या


उन्हाळ्यात पहाटे माठातील पाण्याचे सेवन करावे. फ्रिजचे पाणी पिऊ नये. यानंतर फिरायला जावे. कपाळावर घाम येईपर्यंत व्यायाम करावा. काळी माती हे एक श्रेष्ठ रसायन आणि बहुगुणी आहे. त्यात पाणी घालून त्याचा लेप लावावा. नंतर अंग धुऊन घ्यावे किंवा अंगास हळद पावडर, तीळ आणि आवळकाठी पावडर दूध मिश्रीत लेपाने लावावे, नंतर गार पाण्याने स्वच्छ स्नान केल्याने रंघे मोकळी होतात. यामुळे शरीर हलके आणि निरोगी बनते.

तेलकट आणि तुपकट पदार्थ तसेच टाळावे तसेच शिळे अन्न, मध, मासाहार सर्वथा टाळावा. याऐवजी मोड आलेले चणे, मूग, मेथ्या, द्विदल धान्याच्या उसळी किंवा चटकदार लावून खाल्ल्याने आरोग्याचे संवर्धन होते. भाकरी, पोळी, कोबी, लाल टोमॅटो, कच्ची कोशिंबीर, ताक, जेवणाच्या शेवटी दही, आंब्याची किंवा चिंचेची चटणी असा आहार असावा. अशा आहारात पाणी पिण्याची गरज पडत नाही. कारण या सर्व पदार्थात जलतत्व भरपूर असते. आमरसही घ्यावा. रात्री पोळी भाजी, कच्ची कोशिंबीर, भात आणि मूगडाळीचे वरण, असा ताजा आणि गरम आहार घ्यावा. उन्हाळा हा तसा शरीर निरोगी ठेवण्याचा काळ आहे, हे लक्षात घ्यावे.



SUMIT
WOODS
LIMITED
Creating Value. Building Trust.
CIN: L36101MH1997PLC152192

Sumit Woods Limited.
Creating Value. Building Trust.
CIN: L36101MH1997PLC152192



SUMIT WOODS
Awarded
Iconic Excellence In
Customer Service
Mid-day
GEMS OF INDIA
2023

YOY-TOTAL INCOME **53.90%**

CONSO

YOY-PBT **350%**

CONSO

ROE **11.38%**

CONSO

MANAGEMENT DISCUSSION & ANALYSIS OF RESULTS

- We have area booking of **₹9,781 sq ft** from all under going construction and have made approx booking of **₹s. 123.44 cr** for the period April 2022 to March 2023.
- The company's business is focused on a capital-light, low risk Model. The company is focused on maintaining a light balance sheet, improving Return on Net Worth.
- There is large scope for redevelopment in the Mumbai/MMR region as approximate **40,000** buildings age more than 50 years which requires redevelopment urgently.

Extract of Statement of Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2023

Sr No.	Particulars	Standalone					Consolidated				
		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended			
		31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations	1,972.99	616.66	1,228.87	3,524.51	2,177.76	4,635.77	2,212.99	3,165.52	10,290.06	6,686.16
2	Net Profit / (Loss) for the period before tax Exceptional and/or Extraordinary items	119.72	76.09	116.05	261.60	(90.15)	278.40	270.88	(66.50)	915.40	(366.00)
3	Net Profit / (Loss) for the period before tax after Exceptional and/or Extraordinary items	119.72	76.09	116.05	261.60	(90.15)	278.40	270.88	(66.50)	915.40	(366.00)
4	Net Profit / (Loss) for the period after tax	121.69	88.02	114.90	262.05	(100.59)	248.13	211.07	(94.60)	698.10	(502.16)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	98.36	87.72	113.46	237.81	(101.81)	224.81	210.76	(96.04)	673.86	(503.38)
6	Paid up Equity Share Capital	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70
7	Reserves excluding Revaluation Reserves				2,818.00	2,205.19	3,650.50			3,652.52	2,537.74
8	Earnings Per share of Rs 10/- each (Rs.)										
	★ (Not Annualized)										
	Basic	★ 0.40	★ 0.29	★ 0.37	0.86	(0.33)	★ 0.84	★ 0.73	★ 0.21	2.50	(0.30)
	Diluted	★ 0.34	★ 0.28	★ 0.37	0.79	(0.33)	★ 0.71	★ 0.72	★ 0.21	2.31	(0.30)

4. The above is an extract of the detailed format of Quarterly/ Half Yearly/ Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Half Yearly/ Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange, <http://www.nseindia.com/corporates> and on the website of the Company at the URL <http://www.sumitwoods.com/investors.php>

5. The above financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016, prescribed under section 133 of the Companies Act 2013 ('the Act') read with relevant rules issued thereunder.

6. The above financial results for quarter and year ended 31st March 2023 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors

PLACE: MUMBAI
DATE: April 29, 2023

For and on behalf of the Board
Sd/-
Bhushan S. Nemelekar
Whole time Director
DIN:00043824

B-1101 Express Zone, Western Express Highway, Diagonally opposite Oberoi Mall, Malad (East), Mumbai - 400097 022 2874 9966 / 77 www.sumitwoods.com